

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ ९९८/२०१४
 दिनांक : १२/१२/२०१४

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा समितीची
 पाक्षिक सभा दिनांक १७/१२/२०१४ रोजी आयोजित
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा समितीची पाक्षिक सभा
 बुधवार दिनांक १७/१२/२०१४ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय
 इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे.
 सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०८

दिनांक : १७/१२/२०१४

वेळ : दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १७/१२/२०१४ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

विषय क्र.१) महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणातील भाग १ ड शिष्यवृत्ती मधील ३ पान क्र.१८ प्रमाणे (आंतरराष्ट्रीय स्तरांवरील खेळाडूंना आर्थिक सहाय्य करणे यामध्ये नमुद केलेप्रमाणे) कु.वैष्णवी आनंदराव आंद्रे हीची साऊथ कोरीया येथे होणा-या दि.१४/११/२०१४ ते १६/११/२०१४ या कालावधीमध्ये चौथ्या एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिपकरीता निवड झाली असल्यामुळे सदर स्पर्धेसाठी उपस्थित राहणेकामी र.रु.७१,०००/- (अक्षरी र.रु.एक्काहत्तर हजार फक्त) आर्थिक सहाय्य अदा करणेस मान्यता देणेबाबत मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.२) महानगरपालिकेच्या क्रीडा धोरणातील भाग १ ड शिष्यवृत्ती मधील ३ पान क्र.१८ प्रमाणे (आंतरराष्ट्रीय स्तरांवरील खेळाडूंना आर्थिक सहाय्य करणे यामध्ये नमुद केलेप्रमाणे) कु.साक्षी गणेश महाले हीची साऊथ कोरीया येथे होणा-या दि.१४/११/२०१४ ते १६/११/२०१४ या कालावधीमध्ये चौथ्या एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिपकरीता निवड झाली असल्यामुळे सदर स्पर्धेसाठी उपस्थित राहणेकामी र.रु.७१,०००/- (अक्षरी र.रु.एक्काहत्तर हजार फक्त) आर्थिक सहाय्य अदा करणेस मान्यता देणेबाबत मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.३) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व साई संस्कार संस्था, चिंचवड, पुणे १९ यांच्या सहकार्याने माहे डिसेंबर २०१४ मध्ये श्री स्वामी विवेकानंद क्रीडांगण, महात्मा फुलेनगर, चिंचवड येथे अपंग तसेच मानसिक अपंग विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणेस व त्याकामी येणा-या र.रु.५,६२,९००/- चे खर्चास मान्यता व सदर स्पर्धा अनुषंगाने विद्युत स्पिंकर, माईक, जनरेटर व्यवस्था खर्च हा विद्युत विभाग, फ क्षेत्रीय कार्यालय व स्टेज, मंडप, टेबल, खुर्च्या व्यवस्था खर्च स्थापत्य विभाग फ

क्षेत्रीय कार्यालय यांचे लेखाशिर्षातून खर्ची टाकणेस व उर्वरित खर्च र.रु.४,१२,९००/- हा खर्च क्रीडा निधी वार्षिक स्पर्धा क्रीडा कला या लेखाशिर्षातून खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

विषय क्र.४) क्रीडा विभागाकडील ई निविदा नोटीस क्र.१/३:२०१३-१४ भोसरी निवास जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाजासाठी प्राप्त झालेल्या लघुतम दरानुसार **श्रम विकास महिला स्वयं रोजगार सेवा सहकारी संस्था, पिंपरी, पुणे १७** यांना भोसरी जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरुस्ती कामकाज देणेकामी पहिल्या वर्षात दरमहा र.रु.९८,९९९/- प्रमाणे १२ महिन्यांकरिता र.रु.११,८७,९८८/- इतका व दुस-या वर्षात दरमहा र.रु.१,०२,०००/- प्रमाणे १२ महिन्यांकरिता र.रु.१२,२४,०००/- इतका असा एकूण र.रु.२४,११,९८८/- (अक्षरी र.रु.चोवीस लाख अकरा हजार नऊशे अठ्ठयाऐंशी फक्त) चे खर्चास व करारनामा करून २ वर्षांचे कामाचे आदेश देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/९९८/२०१४
दिनांक : १२/१२/२०१४ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.